

प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकांनी सांगितल्याशिवाय उघडू नये...

Do not open this booklet until asked to do so...

RATIONALIST TALENT SEARCH EXAM 2014 (RTSE)

Question Booklet

STD : V

Date of Examination : 30 March 2014

Time : 2.00 pm to 4.30 pm

Roll No.

--	--	--	--	--	--

Guidelines for the candidate

- परिक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती भरण्यासाठी 30 मिनिटे अधिक वेळ देण्यात येईल.
You will get additional thirty minutes to fill up information about yourself on the Answer Sheet, before the start of the exam.
- सदर प्रश्नपुस्तिकेमध्ये एकूण 150 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत.
This question booklet contains 150 questions each question carries 2 marks.
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. चुकीच्या उत्तराबद्दल मिळालेल्या गुणातून कुठल्याही प्रकारचे गुण वजा केले जाणार नाहीत.
All questions are compulsory. There is no negative marking.
- आपल्याच वर्गाची प्रश्नपुस्तिका मिळाल्याची खात्री करून घ्यावी.
Check to make sure that you have received the appropriate test booklet for your standard.
- उत्तरपुस्तिकेवर आपले नाव, परिक्षा क्रमांक, गट आणि वर्ग योग्य प्रकारे लिहून न विसरता स्वाक्षरी करावी.
Write your **name, roll number, group** and **class** clearly on the Answer Sheet and do not forget to sign it.
- पर्यायांमध्ये केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तरासाठी एकच पर्याय निवडावा.
There is only one correct answer. Choose only one option for an answer.
- उत्तराचा पर्याय रंगविण्यासाठी केवळ काळा/निळा रंगाचा बॉलपेनच वापरावा.
To mark your choice of answers by darkening the circles in the Answer Sheet, use a **blue/black ball point pen** only. Eg.

Q. x :- Fill in the blanks.

My father went _____ to buy some milk.

A. There

B. their

C. They're

D. here

As the correct answer is option A, you must darken the circle corresponding to option A in the Answer Sheet

Q.x ● (B) (C) (D)

- परिक्षा संपल्यावर तुमची उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे परत करावी.
Return the Answer Sheet to the invigilator at the end of the exam.
- आपला परिक्षा क्रमांक प्रश्नपुस्तिकेवर सुद्धा लिहावा व सदर प्रश्नपुस्तिका परिक्षा कालावधीनंतर आपल्या सोबत न्यावी.
Write your Roll No. on the Question Paper too and take it home for future reference.

1. लिओनार्डो-द-व्हिन्सी हा एक प्रसिद्ध होता.
a) चित्रकार b) कवी c) लेखक d) विचारवंत
Leonardo-da-Vinci was a famous _____.
a) Painter b) Poet c) Writer d) Philosopher

2. इ.स. 1450 मध्ये यंत्राचा शोध लागला.
a) सुतकताईचा b) छपाई c) वाफेचे इंजिन d) संगणक
In 1450 A.D. _____ machine was invented.
a) Spinning yarn b) Printing c) Steam Engine d) Computer

3. खालील पैकी आसाम राज्याचे नृत्य कोणते?
a) गरबा नृत्य b) घुमर नृत्य c) बिहू नृत्य d) कोळी नृत्य
Which of the following dance is from the state of Assam?
a) Garba Dance b) Ghumar Dance c) Bihu Dance d) Koli Dance

4. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण होण्यास जबाबदार असणारी व्यक्ती कोण?
a) पं. नेहरू b) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c) म. गांधी d) वल्लभभाई पटेल
Who was the person responsible for the merging of princely states in the post independence era?
a) Pt. Nehru b) Dr. B.R. Ambedkar
c) Mahatma Gandhi d) Vallabhbhai Patel

5. 'इंडियन नॅशनल आर्मी' चे संस्थापक कोण?
a) राजबिहारी बोस b) सुभाषचंद्र बोस c) मोहन सिंग d) कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
Who is the founder of 'Indian National Army'?
a) Rasbihari Bose b) Subhashchandra Bose
c) Mohansing d) Captain Lakshmi Swaminathan

6. 'गुलामगीरी' या पुस्तकाचे लेखक कोण?

- a) महात्मा ज्योतीराव फुले
b) छत्रपती शाहु महाराज
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) डॉ. पंजाबराव देशमुख

Who wrote the book 'Gulamgiri'?

- a) Mahatma Jyotirao Fule
b) Chatrapati Shahu Maharaj
c) Dr. Babasaheb Ambedkar
d) Dr. Punjabrao Deshmukh

7. युरोपातील व्यापाऱ्यांनी भारताकडे जाणारा कोणता मार्ग शोधला?

- a) समुद्र मार्ग
b) हवाई मार्ग
c) लोह मार्ग
d) भु मार्ग

Which route to India was discovered by the European traders?

- a) Sea Route
b) Air Route
c) Rail Route
d) Land Route

8. पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा कोणत्या साली भारतात पोहोचला?

- a) इ.स. 1498
b) इ.स. 1510
c) इ.स. 1600
d) इ.स. 1757

In which year did the Portuguese sailor reach India?

- a) 1498 A.D.
b) 1510 A.D.
c) 1600 A.D.
d) 1757 A.D.

9. प्लासीची लढाई केंव्हा झाली?

- a) इ.स. 1764
b) इ.स. 1510
c) इ.स. 1757
d) इ.स. 1498

In which year did the battle of Plassey take place?

- a) 1764 A.D.
b) 1510 A.D.
c) 1757 A.D.
d) 1498 A.D.

10. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी मागणी सरकारकडे कोणी केली?

- a) महात्मा ज्योतीराव फुले
b) छत्रपती शाहु महाराज
c) कर्मवीर भाऊराव पाटील
d) बाळ गंगाधर टिळक

Who put forth the demand to the government that primary education should be free and compulsory?

- a) Mahatma Jyotirao Phule
b) Chatrapati Shahu Maharaj
c) Karmaveer Bhaurao Patil
d) Bal Gangadhar Tilak

11. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले?

- a) नागपूर b) मुंबई c) दिल्ली d) कानपुर

Where was the first session of the National Conference held?

- a) Nagpur b) Mumbai c) Delhi d) Kanpur

12. बंगाल प्रांताची फाळणी कोणी केली?

- a) लॉर्ड कर्झन b) डॉ. अंनी बेझंट c) जनरल डायर d) रॅम्से मॅगडोनाल्ड

Who devided Bengal State?

- a) Lord Curzon b) Dr. Anny Bezant c) General Dyer d) Ramse Macdonald

13. लाहोर येथे भरलेल्या 1929 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

- a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर b) महात्मा गांधी
c) नेताजी सुभाषचंद्र बोस d) जवाहरलाल नेहरु

Who was the president of National Conference in 1929 for the session held at Lahore?

- a) Dr. Babasaheb Ambedkar b) Mahatma Gandhi
c) Netaji Subhashchandra Bose d) Jawaharlal Nehru

14. पंजाब मधील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणुन कोणते मंदीर प्रसिद्ध आहे?

- a) सूर्य मंदीर b) दिलवाडा मंदीर c) सुवर्ण मंदीर d) महाकाली मंदीर

Which temple in Pujab is well known as a fine example of architecture?

- a) Sun Temple b) Dilwada Temple c) Golden Temple d) Mahakali Temple

15. अमेरिकेने जगात प्रथम कोणत्या देशा विरुद्ध अणुबॉम्बचा वापर केला?

- a) चीन b) जर्मन c) इंग्लंड d) जपान

Against which country did America first use Atom bomb?

- a) China b) Germany c) England d) Japan

16. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण?

- a) जॉर्ज वॉशिंग्टन b) थॉमस जेफरसन c) लुई फ्रान्स d) मॉन्टेस्क्यु

Who was the first president of America?

- a) George Washington b) Thomas Jefferson
c) Lui France d) Montesquieu

17. शिव जयंतीची सुरुवात खालीलपैकी कोणी केली?

- a) महात्मा ज्योतीराव फुले b) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c) दादाभाई नौरोजी d) यापैकी नाही

Who among the below initiated the celebration of Shiv Jayanti

- a) Mahatma Jyotirao Phule b) Dr. Babasaheb Ambedkar
c) Dadabhai Naoroji d) None of these

18. 'बुद्धभुषण' हा ग्रंथ कोणी लिहिला?

- a) छत्रपती शाहू महाराज b) महात्मा ज्योतीराव फुले
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर d) छत्रपती संभाजी महाराज

Who wrote 'Bhuddhabhushan'?

- a) Chatrapati Shahumaharaj b) Mahatma Jyotiba Fule
c) Dr. Babasaheb Ambedkar d) Chatrapati Shimbhaji Maharaj

19. रोमन लोक ज्यांनी जगाला दिलेल्या देणगी बद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत?

- a) शिल्पाकृतीच्या b) साहित्याच्या c) संस्कृतीच्या d) कायद्याच्या

Romans are famous for their gift of _____ to the world.

- a) Sculptures b) Literature c) Culture d) Law

20. 'समाजवाद' या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला?

- a) पं. नेहरु b) कार्ल मार्क्स c) जॉन मिल्लर d) रॉबर्ट ओवेन

Who first used the term 'Socialism'?

- a) Pt. Nehru b) Karl Marx c) John Miller d) Robert Owen

21. यांना आपण मानवी संगणक म्हणून ओळखतो.

- a) शकुंतला देवी b) डॉ. अब्दुल कलाम c) राजीव गांधी d) स्वामी रंगनाथन

We are familiar with _____ as a human computer.

- a) Shakuntala Devi b) Dr. Abdul Kalam
c) Rajeev Gandhi d) Swami Ranganathan

22. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

- a) मंगळ b) बुध c) शुक्र d) शनी

Which planet is the fastest in the entire solar system?

- a) Mars b) Mercury c) Venus d) Saturn

23. मधुमेह हा विकार शरीरातील कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे होतो?

- a) यकृत b) मुत्रपिंड c) प्लीहा d) स्वादूपिंड

Dibabetes is caused due to malfunctioning of which organ in the body?

- a) Liver b) Kidney c) Spleen d) Pancreas

24. आपले राष्ट्रगीत गाण्यासाठी सर्व साधारणतः इतका कालावधी लागतो.

- a) 20 सेकंद b) 1 मिनिट 20 सेकंद c) 1 मिनिट 12 सेकंद d) 52 सेकंद

On an average, it takes about _____ to sing our National Anthem.

- a) 20 seconds b) 1 minute 20 seconds
c) 1 minute 12 seconds d) 52 seconds

25. आर्यांचे मुळ वस्तीस्थान 'मध्य आशिया' होते या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?

- a) मॅक्स मुलर b) किबुली c) सर विल्यम जॉन्स d) गो.स. सरदेसाई

Who strongly favoured the idea that the Aryans originally inhabited Central Asia?

- a) Max Muller b) Kibuli
c) Sir William Johns d) G.S. Sardesai

26. खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिजे पुरवित नाही?

- a) साखर b) पालेभाज्या c) गाजर d) दुध

Which among the below-mentioned does not provide minerals to our body?

- a) Sugar b) Leafy Vegetables c) Carrots d) Milk

27. हे भारतीय नाविक दलातील सर्वोच्च पद होय.

- a) फिल्ड मार्शल b) जनरल c) अॅडमिरल d) अॅडमिरल जनरल

_____ is the highest rank in the Indian Navy.

- a) Field Marshal b) General c) Admiral d) Admiral General

28. संपत्तीचा हक्क हा हक्क आहे.

- a) मुलभुत b) सामान्य c) कायदेशीर d) नैतिक

Right to property is the _____ right.

- a) Fundamental b) General c) Legal d) Moral

29. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?

- a) पूणे b) सांगली c) अहमदनगर d) अमरावती

Which district in Maharashtra has largest area under irrigation?

- a) Pune b) Sangli c) Ahmadnagar d) Amravati

30. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता?

- a) तारापुर b) एलदरी c) जैतापुर d) मढी

Which is the first Nuclear Plant of India?

- a) Tarapur b) Eldari c) Jaitapur d) Madhi

31. महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती?

- a) नर्मदा b) गोदावरी c) तापी d) भीमा

Which is the largest main river of Maharashtra?

- a) Narmada b) Godavari c) Tapi d) Bheema

32. क्षेत्रफळाच्या दृष्टिने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

- a) औरंगाबाद b) नागपुर c) अहमदनगर d) नाशिक

Which district is largest in Maharashtra on the basis of area?

- a) Aurangabad b) Nagpur c) Ahmednagar d) Nasik

33. खालीलपैकी या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे.

- a) कोराडी b) तारापुर c) येलदरी d) रत्नागिरी

Hydroelectric Power station is at _____.

- a) Koradi b) Tarapur c) Eldari d) Ratnagiri

34. रायगड जिल्ह्यातील हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य होय.

- a) कर्नाळा b) नर्नाळा c) अर्नाळा d) घाना

_____ in Raigadh district is the first bird sanctuary in Maharashtra state.

- a) Karnala b) Narnala c) Arnala d) Ghana

35. 'पंचमढी' व 'चिखलदरा' ही थंड हवेची ठिकाणे या पर्वतावर आहेत.

- a) सह्याद्री b) अरवली c) सातपुडा d) विंध्य

Hill stations 'Pachmarhi' and 'Chikaldara' are situated in the _____ mountain.

- a) Sahyadri b) Arwali c) Satpura d) Vindhya

36. भारतातील सर्वात मोठी तार कचेरी येथे आहे.

- a) मुंबई b) बंगळुरू c) कोलकाता d) चेन्नई

The biggest Telegraph office in India is at _____.

- a) Mumbai b) Banglur c) Kolkata d) Chennai

37. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

- a) मुंबई b) दिल्ली c) कोलकाता d) अलाहाबाद

Indira Gandhi Open University is located at _____.

- a) Mumbai b) Delhi c) Kolkata d) Alahabad

38. 'सलाल प्रकल्प' कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

- a) झेलम b) सतलज c) चिनाब d) सिंधू

'Salal Project' is situated on _____ river.

- a) Zelum b) Satlaj c) Chinab d) Sindhu

39. मराठी साहित्य सम्मेलनाचे पहिले दलित अध्यक्ष कोण?

- a) शंकरराव खरात b) अण्णाभाऊ साठे c) लक्ष्मण माने d) दया पवार

Who was first Dalit president of the Marathi Sahitya Sammelan?

- a) Shankarrao Kharat b) Annabhau Sathe

- c) Laxman Mane d) Daya Pawar

40. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमास कोणाचे नाव देण्यात आले आहे?

- a) यशवंतराव चव्हाण b) संत तुकडोजी महाराज c) संत गाडगेबाबा d) मदर टेरेसा

Whose name has been given to the Gram Swachhata Abhiyan initiated by Government of Maharashtra?

- a) Yashwantrao Chavan b) Sant Tukdoji Maharaj

- c) Sant Gadgebaba d) Mother Teresa

41. खालील वाक्यात भरण्यासाठी योग्य शब्द निवडा.

ओढ्याच्या काठा काठा चालत जा.

- a) ला b) शी c) ने d) त

42. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

- a) कावळा b) चिमणी c) गाय d) वासरु

43. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

वृक्षा रोपणाच्या कार्यक्रमात प्रत्येक मुलाने एक लावले.

- a) झाडे b) वेली c) झाड d) बिया

44. सगळे भारतीय आहेत.
a) मुली b) आपण c) तु d) माझे
45. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
खोप =
a) खोपा b) घरटे c) झोपडी d) घर
46. 'जल' या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता?
a) पानी b) पाणी c) पाणि d) पानि
47. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
a) न्यायाधीश b) निरमान c) प्रज्या d) स्फुर्ती
48. पुढील म्हण पुर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा :
डोंगर पोखरून काढणे.
a) घुस b) सोने c) उंदीर d) ससा
49. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रजेला जगवणे आपले कर्तव्य आहे.
a) अधिकार b) कर्तव्य c) आणि d) आहे
50. 'पाऊलवाट' या शब्दापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
a) आठ b) सात c) पाच d) सहा
51. Fill in the blanks with suitable collective noun.
We saw a _____ of sheep on our way home.
a) Fleet b) Flight c) Flock d) Colony

52. Choose the correct indefinite pronoun from the alternatives.
If _____ wants that last piece of cake, I'll have it.
a) someone b) anyone c) no one d) anybody
53. Choose correct adjective from the options.
I don't like _____ pop music. I hate it all.
a) little b) less c) some d) any
54. Fill in the blank with suitable article.
For lunch I had _____ sandwich.
a) an b) the c) a d) none of these
55. Choose the correct adverb from the options given below.
Shivani is happy. She smiles _____.
a) happier b) happiest c) happily d) happy
56. Fill in the blanks with correct prepositions. Choosing from the options given below.
Who is the person _____ this picture.
a) across b) via c) on d) in
57. Choose the best answer from the options given below.
I'm afraid I won't be able to come to office tomorrow.
a) your boss will be pleased with you.
b) Oh well, Never mind. We'll see you the day after tomorrow.
c) still we'll wait for you there.
d) all of these.

58. Out of four choices choose the one which can be substituted for the given sentences.

One who makes maps and charts :

- a) Geologist b) Geographer c) Cartographer d) Politician

59. Choose the correct past passive verb from the options given below.

The grass _____ yesterday. It looks lovely.

- a) was cutting b) were cutting c) was cut d) were cut

60. Fill in the blanks with suitable verb from the options given below.

I am _____ French since I lived in Paris 15 years ago.

- a) riding b) speaking c) taking d) telling

61. प्राणी पुढील प्रकारे पर्यावरणात परत पाणी सोडतात.

- i) घामावाटे ii) पिऊन iii) मुत्राद्वारे iv) श्वसनाद्वारे

- a) i, iii & iv b) i & ii c) i & iii d) iii & iv

Animal return water to the environment by _____.

- i) perspiring ii) drinking iii) urinating iv) breathing

- a) i, iii & iv b) i & ii c) i & iii d) iii & iv

62. खालीलपैकी कोणत्या गटातील प्राण्यांना पाठीचा कणा (पृष्ठवंशीय) असतो?

- a) गांडूळ, साप, खेकडा b) खेकडा, साप, घोडा

- c) गोलकृमी, मासा, गांडूळ d) घोडा, साप, मासा

Which one of these groups contains only animals with a backbone(vertebrates)?

- a) Earthworm, Snake, Crayfish b) Crayfish, Snake, Horse

- c) Roundworm, Fish, Earthworm d) Horse, Snake, Fish

63. किमान किती रक्तरंजक द्रव्याची आवश्यकता असते?

- a) 12 ग्रॅम b) 8.5 ग्रॅम c) 16 ग्रॅम d) 11 ग्रॅम

What is the minimum required Hemoglobin?

- a) 12 gm/dl b) 8.5 gm/dl c) 16 gm/dl d) 11 gm/dl

64. वैज्ञानिकदृष्ट्या कुटूंब नियोजन म्हणजे काय?

- a) बालमजुरीचे नियंत्रण b) बालशिक्षणाचे नियंत्रण
c) बालकांच्या संख्येचे नियंत्रण d) यापैकी नाही

Scientifically, what do you mean by family planning?

- a) Control of child labour b) Control of child education
c) Controlling the number of children d) None of these

65. जैविक वायुत खालील वायुंचे मिश्रण असते?

- a) ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड व हायड्रोजन b) नायट्रोजन, मिथेन व ऑक्सिजन
c) मिथेन, कार्बनडायऑक्साईड व हायड्रोजन d) यापैकी नाही

Biogas is a mixture of following gases -

- a) Oxygen, Carbon dioxide & Hydrogen
b) Nitrogen, Methane & Oxygen
c) Methane, Carbon dioxide & Hydrogen
d) None of these

66. खालीलपैकी शरीरातील कोणता भाग सर्वात लांब असतो?

- a) मोठे आतडे b) छोटे आतडे c) मांडीचे हाड d) फुफ्फुस

Which of the following body part is the longest?

- a) Large intestine b) Small intestine c) Femur bone d) Lungs

67. योग्य विधान निवडा -

- a) भाजी व फळांमधील कोंड्यासारखे कण काढून टाकायला हवे.
- b) अती शिजवल्यामुळे पदार्थाची पौष्टिकता कमी होते.
- c) टिकवून ठेवलेल्या पदार्थात ताज्या पदार्थापेक्षा अधिक पोषणता असते.
- d) वाढत्या वयाच्या मुलांना स्नायू बळकट करण्यासाठी चरबीची गरज असते.

Select the correct statement -

- a) Roughage present in vegetables and fruits must be discarded
- b) Over cooking decreases nutritive value of food.
- c) Preserved food has more nutritive value than fresh food.
- d) Growing children need more fats to built strong muscles.

68. खालीलपैकी कोणता घटक उष्णता आणि वीज प्रवाहीत करण्याच्या क्षमतेत इतर घटकांसारखा नाही?

- a) निकेल
- b) चांदी
- c) तांबे
- d) कार्बन

Which element is least like the other in its ability to conduct heat and electricity?

- a) Nickel
- b) Silver
- c) Copper
- d) Carbon

69. Radio converts -

- a) Mechanical energy into Electrical energy
- b) Solar energy into Electrical energy
- c) Electrical energy into Sound energy
- d) Geothermal energy into Heat energy

रेडिओ रुपांतरीत करतात -

- a) यांत्रिक ऊर्जेतून ऋण विद्युत ऊर्जेत
- b) सौर ऊर्जेतून ऋण ऊर्जेत
- c) ऋण उर्जेतून ध्वनी ऊर्जेत
- d) भौषिक ऊर्जेतून उष्णतेत

70. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

- a) भौतिक वस्तु तीन प्रकारांत आढळतात. b) भौतिक वस्तु एकाकडून दुसऱ्याकडे बदलत जाते.
c) एखादी गोष्ट रासायनिक बदलातून घडते. d) बर्फ पाण्यापेक्षा जड असते.

Identify the incorrect statement from the following.

- a) Matter exists in three forms. b) Matter can be changed from one form to another.
c) A few substance is formed in a chemical change. d) Ice is heavier than water.

71. चहाच्या किटलीची मूठ तयार करण्यासाठी लागणारे सर्वोत्तम साहित्य कोणते?

- a) अॅल्युमिनियम b) लाकूड c) काच d) लोखंड

Which would be the best material to use, file making the handle of Tea Kettle?

- a) Aluminum b) Wood c) Glass d) Iron

72. सर्व तारे हे पासून पर्यंत जाण्यासाठी उपस्थित असतात.

- a) पूर्वेकडून पश्चिमेकडे b) पश्चिमेकडून पूर्वेकडे c) उत्तरेकडून दक्षिणेकडे d) दक्षिणेकडून उत्तरेकडे

All stars appear to move from -

- a) East to West b) West to East c) North to South d) South to North

73. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

- i) आकाशगंगा ही चक्राकार आकाराची तारकामंडळ आहे.
ii) शुक्रतान्याला 63 चंद्र आहेत.
iii) उपग्रह हे खगोलीय लहान गोल असतात जे सुर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.
iv) पृथ्वीचे एक परीभ्रमण 365 1/4 दिवसांत पूर्ण होते. ह्या संपूर्ण कालावधीस एक सौर वर्ष असते म्हणतात.
a) i & iv b) ii & iii c) i & ii d) iii & iv

Which of the following statements are correct?

- i) Milky Way is a spiral shaped galaxy.
ii) Planet Venus has 63 moons.
iii) Satellites are small heavenly bodies that revolve around the sun.
iv) One revolution of earth is completed in about 365 1/4 days. This time period is called a solar year.
a) i & iv b) ii & iii c) i & ii d) iii & iv

74. जर पाऊस नसेल तर, किं वाढणार नाहीत. अशी परिस्थिती ओढवते.
a) पूर b) अवर्षण c) दुष्काळ d) ब आणि क दोन्ही

If there is no rain, crops fail to grow. The condition we lead to -

- a) Flood b) Drought c) Famine d) both b and c

75. पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे -

- a) विहिरीतील पाणी न वापरता जमिनीखालील पाणी साठवण.
b) पाणी वाचवण्यासाठी पिकांची वाढ थांबवणे.
c) नद्या व तळ्यांकडे पाण्याला वाहू देणे.
d) पावसाचे पाणी जमवणे आणि भविष्यातील वापरासाठी साठवणूक करणे.

Rainwater harvesting is -

- a) Storing groundwater by not using water from the well.
b) To stop growing crops to save water.
c) Allowing water to go into rivers and lakes.
d) Collecting rainwater and storing it for later use.

76. गॅमा किरण रहित असतात.

- a) वजन b) शक्ती c) वस्तुमान d) वेग

Gamma rays are devoid of _____.

- a) Weight b) Energy c) Mass d) Speed

77. कृत्रीम रेशमास या नावाने ओळखले जाते.

- a) नायलॉन b) रेयॉन c) टेरीलीन d) जॉर्जेट

Artificial silk is known by the name _____.

- a) Nylon b) Rayon c) Terylene d) Georgette

78. रेडिओच्या शोधाचे जनकत्व या इटालीयन शास्त्रज्ञाकडे जाते.

- a) ए.ई. बेक्वेरेल b) जी. मार्कोनी c) जॉन बेअर्ड d) थॉमस एडिसन

Italian scientist _____ invented Radio.

- a) E.L. Becquerel b) G. Marconi c) John Bared d) Thomas Edison

79. आहारातील चे अधिक प्रमाण हे हृदय विकाराचे प्रमुख कारण गणले जाते?

- a) सोडिअम क्लोराईड b) कोलेस्ट्रॉल c) कॅल्शियम d) खनीजे

More consumption of _____ in diet is considered to be the chief cause of heart diseases-

- a) Sodium Chloride b) Cholesterol c) Calcium d) Minerals

80. जर एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट असेल, तर त्याची परिमिती

- a) दुप्पट b) तिप्पट c) आधी d) यापैकी नाही

If the length and breadth of a rectangle are doubled, then its perimeter is

- a) doubled b) tripled c) halved d) none of these

81. एका मोटारीने 6 तासांत 384 किमी अंतर प्रवास केला. चार तासांत तिने किती प्रवास केला असेल?

- a) 96 किमी b) 576 किमी c) 256 किमी d) 384 किमी

A car travelled 384 km in 6 hours. How far did it travelled in four hours?

- a) 96 km b) 576 km c) 256 km d) 384 km

82. आरतीला शिवतेज पेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि शिवतेजला सुरज पेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांत एकूण 112 गुण मिळाले होते. तर सुरजला किती गुण मिळाले?

- a) 29 b) 39 c) 44 d) 45

Arti got 15 marks less than Shivtej and Shivtej got 5 marks more than Suraj. The total of marks between the three is 112. So how many marks did Suraj get?

- a) 29 b) 39 c) 44 d) 45

83. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जाईल?

- a) 1324 b) 1432 c) 3142 d) 3214

Which number among the given below can be divided fully by 8?

- a) 1324 b) 1432 c) 3142 d) 3214

84. $(600 + 80 \div 2 - 10 \times 8) = ?$

- a) 688 b) 260 c) 580 d) 560

85. खालीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे?

- a) 12 b) 29 c) 15 d) 97

Which among the below is a composite number as well as odd number?

- a) 12 b) 29 c) 15 d) 97

86. 4 मिटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील?

- a) 10 b) 12 c) 16 d) 20

Total how many pieces of 25 cm length each can be obtained from a cloth that is 4 meters long?

- a) 10 b) 12 c) 16 d) 20

87. 547249 या संख्येतील 4 च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?

- a) 39660 b) 39960 c) 36990 d) 0

In numeral 547249, what is the difference between the local value and face value of 4?

- a) 39660 b) 39960 c) 36990 d) 0

88. $4\frac{3}{16}$ चे दशांक अपूर्णाकातील रुपांतर कोणते?

- a) 4.1875 b) 4.1785 c) 4.1578 d) 4.8751

What is the decimal conversion of fraction $4\frac{3}{16}$?

- a) 4.1875 b) 4.1785 c) 4.1578 d) 4.8751

89. जर 123962* ही संख्या 5 ने विभाज्य असेल, तर * च्या जागी येणाऱ्या अंकाची किंमत किती?

- a) 0 किंवा 1 b) 5 किंवा 4 c) 0 किंवा 5 d) 1 किंवा 2

If 123962* is divisible by 5, then what will be the value of number in place of *?

- a) 0 or 1 b) 5 or 4 c) 0 or 5 d) 1 or 2

90. खालील पैकी पुर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती?

- a) 0.0001 b) 31.37 c) 0.0625 d) 0.5929

Which of the following number is not a perfect square?

- a) 0.0001 b) 31.37 c) 0.0625 d) 0.5929

91. सीमाचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

- a) शुक्रवार b) गुरुवार c) बुधवार d) शनिवार

If Seema was born on Monday, 15th September 1997, then on what day will her third birthday fall?

- a) Friday b) Thursday c) Wednesday d) Saturday

92. पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती?

- a) 2.5 b) 4 c) 5 d) 16

What is the average of the first four odd numbers?

- a) 2.5 b) 4 c) 5 d) 16

93. $5\frac{3}{5} + 2\frac{1}{2} - 0.785 + 3(12-7) = ?$
 a) 131.215 b) 22.315 c) 132.315 d) 130.215
94. 0.45 ला 9 ने भागल्यास उत्तर काय येईल?
 a) 5 b) 4.5 c) 5.5 d) 0.05
 If 0.45 is divided by 9 then answer is.....
 a) 5 b) 4.5 c) 5.5 d) 0.05
95. जिप्सम चे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?
 a) महाराष्ट्र b) झारखंड c) जम्मू काश्मिर d) उडिसा
 Gypsum reserves are found in which of the following states?
 a) Maharashtra b) Jharkhand c) Jammu and Kashmir d) Odisha
96. खालील पैकी ओझोनचा थर कोणत्या थरात आढळतो?
 a) स्थितांबर b) तपांबर c) बाह्यांबर d) आयनांबर
 In which of the following layers is the ozone layer found?
 a) Stratosphere b) Troposphere c) Exosphere d) Ionosphere
97. हे शहर आधुनिक काळातील नगर रचनेचा एक उत्तम नमुना आहे.
 a) भिलाई b) चंदिगढ c) आग्रा d) दिल्ली
 _____ city is a fine example of town planning in modern times.
 a) Bhilai b) Chandigadh c) Agra d) Delhi
98. महाबळेश्वर येथे उगम पावणारी खालीलपैकी नदी कोणती?
 a) कृष्णा b) गोदावरी c) कावेरी d) तापी
 Which among the following rivers has its source in Mahabaleshwar?
 a) Krushna b) Godavari c) Kaveri d) Tapi

99. कोल्हापुर जिल्ह्यातील 'राधनगरी' धरण कोणत्या राजाने बांधून घेतले?

- a) छत्रपती शिवाजी महाराज b) छत्रपती शाहू महाराज
c) छत्रपती संभाजी महाराज d) महाराणी ताराराणी

Which of the following rulers built the 'Radhanagari Dam' in Kolhapur district?

- a) Chatrapati Shivaji Maharaj b) Chatrapati Shahu Maharaj
c) Chatrapati Sambhaji Maharaj d) Maharani Tarabai

100. खालीलपैकी कोणते औष्णिक वीज केंद्र नाही?

- a) एकलहरे b) कोराडी c) चंद्रपुर d) कोयना

Which of the following is not a Thermal Power Plant?

- a) Ekalhare b) Koradi c) Chandrapur d) Koyna

101. पुढीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्याशी संबंधित आहे?

- a) दिसपुर b) चित्तरंजन c) नुनमती d) मुंबई हाय

Which of the following place is related to oil refinery industries?

- a) Dispur b) Chittaranjan c) Nunmati d) Mumbai Hai

102. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

- a) पुणे b) कोलकाता c) चेन्नई d) मुंबई

_____ is the head quarter of Central Railway.

- a) Pune b) Kolkata c) Chennai d) Mumbai

103. खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्ह्यांत मिठागरे आहेत?

- a) पुणे-ठाणे-रायगड b) ठाणे-रत्नागिरी-रायगड c) भंडारा-सिंधूदूर्ग-रायगड d) ठाणे-पूणे-रत्नागिरी

Which of the following group of districts has saltpans?

- a) Pune-Thane-Raigad b) Thane-Ratnagiri-Raigad
c) Bhandara-Sindhudurga-Raigad d) Thane-Pune-Ratnagiri

104. नागपूर जिल्ह्यातील येथे मंगल धातुच्या (मॅगनिज) खाणी आहेत?

- a) रेडी b) देऊळगाव c) सावनेर d) उमरेड

There are manganese mines in _____ in Nagpur district.

- a) Redi b) Deulgaon c) Saoner d) Umred

105. चेन्नई जवळ येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे?

- a) दुर्गापुर b) पेरंबूर c) रुरकेला d) भिलाई

Railway coaches are manufactured at _____ near Chennai.

- a) Durgapur b) Perambur c) Rourkela d) Bhilai

106. जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

- a) न्युयॉर्क b) हेग c) पॅरीस d) वॉशिंग्टन

Where among the following is headquarters of the World Bank located?

- a) New York b) Hague c) Paris d) Washington

107. जगातील सर्वात विस्तृत महासागर कोणता?

- a) पॅसिफिक b) अटलांटिक c) हिंदी d) अंटार्क्टिका

Which is the largest ocean in the world?

- a) Pacific b) Atlantic c) Indian d) Antarctica

108. भारतात दर वर्षानी जनगणना केली जाते?

- a) 5 b) 10 c) 15 d) 7

In India, a census is taken very _____ years.

- a) 5 b) 10 c) 15 d) 7

109. खालीलपैकी च्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो?

- a) ताग b) कॉफी c) तांदूळ d) चहा

Indian stands first in the production of _____ in the world.

- a) Jute b) Coffee c) Rice d) Tea

110. या शहरास 'सप्त बेटांवरील शहर' म्हणून ओळखले जाते.

- a) कोलकाता b) मुंबई c) चेन्नई d) केप कामोरीन

City of _____ is known as the City of Seven Islands.

- a) Kolkata b) Mumbai c) Chennai d) Cape Comorin

111. महाराष्ट्रातील 'नेरळ-माथेरान' हा रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

- a) मीटर मापी b) ब्रॉड गेज c) रुद मापी d) अरुंद मापी

Neral-Matheran railway route in Maharashtra is of which type?

- a) Meter gauge b) Broad gauge c) Broad gauge d) Narrow gauge

112. देशातील पहिले मातीचे धरण (गंगापूर धरण) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

- a) परभणी b) औरंगाबाद c) नांदेड d) नाशिक

In which district of Maharashtra is the first earth fill dam in India (Gangapur dam) is located?

- a) Parbhani b) Aurangabad c) Nanded d) Nasik

113. खालीलपैकी ही एक कापसाची सुधारीत जात होय?

- a) सावित्री b) जया c) पुसा d) सुवर्णा

_____ is a hybrid type of cotton?

- a) Savitri b) Jaya c) Pusa d) Suvarna

114. भारतात या काळात मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो?

- a) जानेवारी ते एप्रिल b) मार्च ते जून c) जून ते सप्टेंबर d) ऑगस्ट ते डिसेंबर

In India it rains during the months of _____ due to seasonal winds.

- a) January to April b) March to June
c) June to September d) August to December

115. उपराष्ट्रपतीची निवडणुक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्षे वय पुर्ण असावे लागते?

- a) 18 b) 35 c) 30 d) 25

For a person to contest elections for the Vice President, what should his age be in completed years?

- a) 18 b) 35 c) 30 d) 25

116. खालील पैकी कोणता कर राज्य सरकार वसूल करू शकत नाही?

- a) विक्रिकर b) जमीन व इमारतींवरील कर
c) कृषि उत्पन्नावरील कर d) महामंडळ कर

Which of the following taxes cannot be collected by the state government?

- a) Sales tax b) Property tax
c) Tax on agricultural products d) Corporation tax

117. ग्रामीण पोलीस प्रशासनातील कोतवालाची नेमणुक कडून केली जाते.

- a) जिल्हाधिकारी b) मुख्य कार्यकारी अधिकारी
c) जिल्हा पोलीस अधिक्षक d) तहसिलदार

The kotwal in rural police administration is appointed by _____.

- a) District Collector b) Chief Executive Officer
c) District Police Commissioner d) Sub-divisional Magistrate

118. भारतात होणाऱ्या निवडणूकांची घटनात्मक जबाबदारी यांच्यावर असते.

- a) राष्ट्रपती b) मुख्य निवडणुक आयुक्त
c) सर न्यायाधीश d) राज्यांतील मुख्य सचिव

The constitutional responsibility of elections occurring in India belongs to _____.

- a) President b) Chief Election Commissioner
c) Chief Justice d) chief Secretary of the State

119. संघशासनाच्या नियंत्रणाखाली प्रदेश आहेत?


- a) 7 b) 6 c) 9 d) 4

There are _____ regions under control of the Union Territory.

- a) 7 b) 6 c) 9 d) 4

120. पुढील प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रम संगतीमध्ये आहेत. प्रश्न आकृत्या खाली दिलेल्या उत्तरांच्या आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रम संगती पूर्ण होईल.


Choose the correct option to complete the figure series.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4

121. प्रश्न आकृती मधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तराकृती मध्ये आहे तो क्रमांक शोधा.

Choose from options the figure which has a figure formed by joining the parts given in question figure.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4

122. खालील संख्यामालेत गाळलेल्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा.

1, 8, ?, 27, 9, 64

- a) 4 b) 6 c) 9 d) 16

Choose the correct option at the place of question mark.

1, 8, ?, 27, 9, 64

- a) 4 b) 6 c) 9 d) 16

123. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा.

AZ : CX :: BY : ?

- a) EV b) DW c) WD d) DV

Choose the correct option at the place of question mark.

AZ : CX :: BY : ?

- a) EV b) DW c) WD d) DV

124. विसंगत घटक ओळखा.

द्वारका, काशी, रामेश्वर, जगन्नाथपुरी

- a) द्वारका b) काशी c) रामेश्वर d) जगन्नाथपुरी

Find odd man out.

Dwarka, Kashi, Rameshwar, Jagannathpuri

- a) Dwarka b) Kashi c) Rameshwar d) Jagannathpuri

125. खालील क्रमातील गाळलेली संख्या लिहा.

232, 343, 454,

- a) 545 b) 565 c) 575 d) 546

Choose the missing number to complete the series.

232, 343, 454,

- a) 545 b) 565 c) 575 d) 546

126. एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढी कमळे असतात त्याच्या दुप्पट कमळे दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यामध्ये पाचव्या दिवशी 192 कमळे होती तर पहिल्या दिवशी किती कमळे होती?

- a) 6 b) 12 c) 24 d) 48

In a pond on a particular day, there is certain number of lotuses. The next day, the number of lotuses bloomed is double. On the fifth day, the number of lotuses is 192, so what is the number of lotuses on the first day?

- a) 6 b) 12 c) 24 d) 48

127. एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द SFE असा लिहिला जातो तर त्याच भाषेत BLUE हा शब्द कसा लिहावा.
 a) CLVF b) CMVF c) ALDT d) ADLT

In a code language RED is written as SFE, then in that same language, how will we write BLUE as?

- a) CLVF b) CMVF c) ALDT d) ADLT

128. माझी बस 4 वाजून 10 मिनिटांनी सुटायची आहे. माझे घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे. माझ्या घड्याळाप्रमाणे मी 4 वाजून 4 मिनिटांनी स्टॅण्डवर जातो तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

- a) माझी बस 4 मिनिटांनी चुकली b) मी बस सुटत असतांनाच बस स्टॅण्डवर गेलो
 c) मला 12 मिनिटे थांबावे लागणार d) मला 4 मिनिटे थांबावे लागणार

My bus will leave at 10 minutes past 4. My watch is fast by 6 minutes. According to my watch I reach the stand at 4 minutes past 4, so which of the following statement is true :

- a) I missed my bus by 4 minutes
 b) I reached the stand as my bus was leaving
 c) I will have to wait for 12 minutes
 d) I will have to wait for four minutes


129. एक लिटर औषध भरण्यासाठी प्रत्येकी 20 मिली प्रमाणे एकूण किती कुप्या लागतील?

- a) 200 b) 50 c) 500 d) 2000


How many vials of 20 ml each will be needed to fill 1 liter of medicine?

- a) 200 b) 50 c) 500 d) 2000

130. दिलेल्या आकृत्यांच्या गटातुन विसंगत आकृती ओळखा.
 Find the odd figure.




131. प्रश्न आकृतीसमोर ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे?
Find out the mirror image for the question figure from the answer figures.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4


132. खालील प्रश्नात प्रश्न आकृती दिलेल्या चार पर्यायांपैकी कोणत्या आकृतीत लपलेली आहे तो पर्याय शोधा.
Select the answer figure in which the question figure is hidden.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4


133. खालील चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कुठल्यातरी प्रकारे सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. वेगळी असलेली आकृती ओळखा.

Following figures are similar in somewhat manner select the odd figure.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4

134. प्रश्न आकृतीसमोर ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे ते शोधा.
Find out the mirror image for the question figure from the answer figures.



- a) 1 b) 2 c) 3 d) 4

135. पहिल्या नऊ मुळ संख्यांची सरासरी =

- a) 9 b) 11 c) $11\frac{1}{9}$ d) $11\frac{2}{9}$

What is the average of the first nine root numbers?

- a) 9 b) 11 c) $11\frac{1}{9}$ d) $11\frac{2}{9}$

136. एक दुकानदार 40 पेन 36 पेनच्या छापील किमतीस विकत घेऊन विकतांना 1% सुट देतो तर शेकडा नफा =


- a) 4 b) 10 c) 40 d) 30

A shopkeeper purchases 40 pens at MRP of 36 pens and while selling gives 1% discount then what will be his profit?

- a) 4 b) 10 c) 40 d) 30

137. प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायामधून निवडा.

Find the water reflection of the question figure from the options.




- a) 1 b) 2 c) 3 d) 4

138. खालील प्रश्नात तीन शब्द दिले आहेत. हे शब्द दाखवण्यासाठी कोणती वेण आकृती योग्य आहे ते पर्यायातून ओळखा : मुले, विद्यार्थी, माणसे

Which of the following ven diagram perfectly shows the given three words :

Boys, Students, Men



- a) 1 b) 2 c) 3 d) 4

139. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.

गाय : दूध :: ? : मध

- a) फुल b) फुलपाखरु c) मधमाशी d) गोम

140. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

- a) गाय b) कुत्रा c) म्हैस d) कोल्हा

Find odd man out.

- a) Cow b) Dog c) Buffalo d) Fox

141. सुरेशच्या सासुच्या सुनेच्या मुलीशी सुरेशच्या पत्नीचे नाते काय असेल?

- a) काकु b) मावशी c) आत्या d) वहिणी

What will be the relation of Suresh's wife with Suresh's mother-in-law's daughter-in-law's daughter?

- a) Aunt b) Maternal Aunt c) Paternal Aunt d) Sister-in-law

142. जर मथुरा आग्रा पेक्षा मोठे असेल, मद्रास हे दिल्ली पेक्षा मोठे असेल, दिल्ली मथुरेपेक्षा मोठे असेल तर या सर्व शहरांपैकी सर्वात मोठे शहर कोणते?

- a) दिल्ली b) मथुरा c) आग्रा d) मद्रास

If Mathura is bigger than Agra, Madras is bigger than Delhi, Delhi is bigger than Mathura then which of these cities is the largest among all?

- a) Delhi b) Mathura c) Agra d) Madras

143. कपिल दोन्हीकडून 11 व्या क्रमांकावर उभा आहे. तर त्या रांगेत एकूण लोक किती आहेत?

- a) 22 b) 21 c) 23 d) 25

Kapil is standing at 11th place from both sides, so how many total people are there in that line?

- a) 22 b) 21 c) 23 d) 25

144. खालील पैकी वेगळा घटक कोणता?

- a) मही b) वसुंधरा c) पृथ्वी d) धारा

145. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्ण गट येईल?

बोट : स्पर्श :: मेंदू : ?

- a) वाचन b) हलचाल c) विचार d) निरीक्षण

146. इंग्रजी मुळाक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यावर 10 व्या अक्षरानंतर 6 वे अक्षर नेमके कोणते?

- a) J b) K c) Q d) I

If English alphabets are written in reverse then which alphabet comes 6th after the 10th alphabet?

- a) J b) K c) Q d) I

147. गोपाळ 100 पायऱ्या चढून गडावर जातो वर जातांना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावे लागतील?


- a) 4500 b) 5000 c) 5050 d) 5500

Gopal is climbing the fort and if he places flowers on each step, number of the flowers correspond with the number of each step. So how many flowers will he have to carry?

- a) 4500 b) 5000 c) 5050 d) 5500

148. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?

How many triangles are there in the adjoining figure?



- a) 8 b) 11 c) 26 d) 30

149. 19 जुलै 2007 ला गुरुवार होता तर 2007 च्या 31 डिसेंबरला कोणता वार होता?

- a) रविवार b) सोमवार c) मंगळवार d) बुधवार

19th July 2007 was a Thursday, so what day was it on 31st December 2007?

- a) Sunday b) Monday c) Tuesday d) Wednesday

150. भारतास कि.मी. लांबीची भुसीमा लाभली आहे.

- a) 10475 b) 15200 c) 16720 d) 21200

India has a terrestrial boundary of _____ km.

- a) 10475 b) 15200 c) 16720 d) 21200

Space for rough work